

किनवट प्रकल्पातील शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह गोकुंदा (पश्चिम) ता.किनवट जि. नांदेड आणि शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह किनवट जि.नांदेड यांच्या बांधकामांसाठी प्रशासकीय मान्यता देणेबाबत

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक:- बांधका-२००७/प्र.क्र.७०/का.१७  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक :- २९ नोव्हेंबर, २००७

वाचा :- १) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्रमांक आवगृ-२००६/प्र.क्र.२४९/का-६(४), दिनांक १५.६.२००७ व १९.९.२००७.

**शासन निर्णय:-** आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या दिनांक १५.६.२००७ च्या पत्राने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट या प्रकल्पातील शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह गोकुंदा (पश्चिम) ता.किनवट जि.नांदेड आणि शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह किनवट जि.नांदेड येथील इमारतीचे बांधकामासाठी प्रत्येकी रु.१५,८५,५५६/- इतक्या रकमेची अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केली होती. सादर अंदाजपत्रके सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आली होती.

२. अंदाजपत्रके उपविभागीय अभियंता ग्रेड-१, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक-१, किनवट यांनी तयार केली आहेत व सक्षम अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भोकर, जि.नांदेड आणि अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांनी साक्षात्कृत केली आहेत. अंदाजपत्रके सन २००५-०६ च्या दरसुचीवर आधारीत आहेत. ती अंदाजपत्रके अद्ययावत दरसुचीवर आणण्यासाठी ७.५% रकमेची व भाववाढीसाठी १०% रकमेची तरतूद सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. अंदाजपत्रकात रेन वॉटर हार्वेस्टिंग व सोलार हिटींगसाठीही रु.३,००,०००/- इतक्या रकमेची तरतूद आता करण्यात आली आहे. तसेच, इतरही आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. अंदाजपत्रकात करण्यात आलेल्या बाह्यपाणी पुरवठा व मलनिस्सारणाची तरतूद आता ८% व विद्युतीकरणाची तरतूद ९% करण्यात आली आहे.

३. तथापि प्रस्तुत इमारतीची कामे आसू शारव्रज्ञ यांच्या कडून मांडणी नकाशा तयार करून घेतल्यानंतरच सुरु करावीत अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्या आहेत. अंदाजपत्रकातील दुरुस्ती नंतर अंदाजपत्रकाच्या किंमती खालील प्रमाणे येतात.

अ.क्र.	कामाचे नाव	अंदाजित किंमत
१	शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह बांधणे, गोकुंदा (पश्चिम) ता.किनवट जि.नांदेड	रु.१,०६,३८,४००/-

२	शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह बांधणे, किनवट, ता.किनवट जि.नांदेड	रु.१,०६,३८,४००/-
	एकूण	रु.२,१२,७६,८००/-


५. त्यानुसार उपरोक्त अटीच्या अधिन राहून एकूण रु.२,१२,७६,८००/- (रुपये दोन कोटी बारा लाख शहात्तर हजार आठशे फक्त ) एवढ्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

६. सदर बांधकामावर होणा-या खर्चाची तरतूद केल्याशिवाय बांधकाम सुरु करू नये.

७. सदर शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहमतीने आणि शासन निर्णय वित्त विभाग क्र. विपअ-१००१/प्र.क्र.४६/२००१/विनियम, दिनांक ११.७.२००१ मधील भाग पहिला, उर्पाविभाग-पाच, अनुक्रमांक-१ नियम १३४ अनुसार प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या बेवसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक क्रमांक २००७१११६१७५८४९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

  
( ली.रा.गुजर )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रती,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक. (सोबत मुळ अंदाजपत्रके-२ )

अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती.

उर्पाविभागीय अभियंता (श्रेणी-१), सार्वजनिक बांधकाम उर्पाविभाग क्र.१, किनवट.

कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग, भोकर, जि.नांदेड.

अधिक्षक अभियंता, सा.बां.विभाग, नांदेड.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट, जि.नांदेड.

महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर.

कक्ष अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, (इमा-२), मंत्रालय, मुंबई-३२.

वित्त विभाग (विनियम), मंत्रालय, मुंबई-३२

कक्ष अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग (इमा-२), मंत्रालय, मुंबई.

कक्ष अधिकारी (का-६ व ७) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का-१७) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.